

रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक  
संचालक, गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांची  
दि.०१.०१.२०२३ व दि.०१.०१.२०२४ रोजीची  
तात्पुरती जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग

शासन परिपत्रक क्र :- आस्था-१०२४/प्र.क्र.११४/रेशीम कक्ष

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक :- २३ जानेवारी, २०२५

**शासन परिपत्रक :-**

रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक संचालक, गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२३ (प्रपत्र-अ) व दि.०१.०१.२०२४ (प्रपत्र-ब) रोजीची तात्पुरती जेष्ठता सूची या परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात येत आहे.

२. संचालक (रेशीम) यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी सदर तात्पुरती जेष्ठता सूची सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावी व तसे कळविल्याबाबत त्यांची स्वाक्षरी घेतलेली प्रत संचालनालयाच्या अभिलेखात ठेवावी. सदर जेष्ठता सूचीमध्ये काही वास्तविक चुका अथवा त्रुटी आढळून आल्यास त्याबाबत संबंधितांचे आक्षेप आपल्या अभिप्रायासह हे शासन परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत शासनास सादर करावेत. विहित मुदतीत संबंधितांचे आक्षेप संचालक (रेशीम) यांच्या अभिप्रायासह शासनास प्राप्त न झाल्यास संबंधितांना काहीही आक्षेप नाही असे गृहीत धरून जेष्ठता सूची अंतिम करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. सदरहू जेष्ठता सूची तयार करताना सामान्य प्रशासन विभाग, शासन अधिसूचना दि.२१.०६.२०२१ महाराष्ट्र नागरी सेवा (जेष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदींचा अवलंब करण्यात आला आहे.

३. सदर तात्पुरती जेष्ठतासूची मा. मुंबई उच्च न्यायालयाने याचिका क्र.२७९७/२०१५ व दि. ०४.०८.२०१७ रोजी पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत दिलेल्या आदेशाविरोधात राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र. २८३०६/२०१७ च्या निर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे.

४. सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्र. २०२५०१२३१२३७१३१००२ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**सहपत्र :- प्रपत्र - अ व प्रपत्र - ब**

**( अलका जगताप )**

**कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.**

**प्रति,**

१) संचालक (रेशीम), रेशीम संचालनालय, नागपूर.

२) सर्व संबंधित अधिकारी (रेशीम संचालनालय, नागपूर यांच्यामार्फत)

**प्रत,**

निवडनस्ती (रेशीम कक्ष)

“प्रपत्र-अ”

(शासन परिपत्रक, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र. आस्था-१०२४/प्र.क्र.११४/रेशीम कक्ष, दि. २३ जानेवारी, २०२५ सोबतचे प्रपत्र)

रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक संचालक, गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची तात्पुरती जेष्ठता सूची

अ.क्र.	जेष्ठता क्रमांक	नाव	प्रवर्ग # (नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्यांचा दिनांक)	जन्मतारीख	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्षात रुजू दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवा/ पदोन्नती)	जेष्ठता दिनांक / जेष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)
१.	१	श्री.महेंद्र भिमराव ढवळे	अ.जा.	०५.०१.१९७४	०१.०८.२०१३	सरळसेवा	०१.०८.२०१३	३१.०१.२०३२	एम.एस.सी. (कृषी)	--
२.	२	कु.कविता नारायण देशपांडे	खुला	३०.११.१९६७	१५.१२.२०२२	पदोन्नती	१५.१२.२०२२	३०.११.२०२५	एम.एस.सी.	दि.०९.१२.२०२२ रोजीच्या आदेशान्वये सहायक संचालक या पदावर कामकाजाच्या व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने तात्पुरती पदोन्नती
३.	३	श्री.बालु विठ्ठल आव्हाड	अ.जा.	१५.०१.१९६५	१९.१२.२०२२	पदोन्नती	१९.१२.२०२२	३१.०१.२०२३	बी.एस.सी.	दि.०९.१२.२०२२ रोजीच्या आदेशान्वये सहायक संचालक या पदावर कामकाजाच्या व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने तात्पुरती पदोन्नती

“प्रपत्र-ब”

(शासन परिपत्रक, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र. आस्था-१०२४/प्र.क्र.११४/रेशीम कक्ष, दि. २३ जानेवारी, २०२५ सोबतचे प्रपत्र)

रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक संचालक, गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२४ रोजीची तात्पुरती जेष्ठता सूची

अ.क्र.	जेष्ठता क्रमांक	नाव	प्रवर्ग # (नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्यांचा दिनांक)	जन्मतारीख	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्षात रुजू दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवा/ पदोन्नती)	जेष्ठता दिनांक / जेष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)
१.	१	श्री.महेंद्र भिमराव ढवळे	अ.जा.	०५.०१.१९७४	०१.०८.२०१३	सरळसेवा	०१.०८.२०१३	३१.०१.२०३२	एम.एस.सी (कृषी)	शा.नि.सपववि ४००२५/२/२०२३/ DESKSERICULTURE CMTD, दि.०१ जून, २०२३ अन्वये उप संचालक, गट-अ या पदावर तात्पुरती पदोन्नती.
२.	२	कु.कविता नारायण देशपांडे	खुला	३०.११.१९६७	१५.१२.२०२२	पदोन्नती	१५.१२.२०२२	३०.११.२०२५	एम.एस.सी.	दि.०९.१२.२०२२ रोजीच्या आदेशान्वये सहायक संचालक या पदावर कामकाजाच्या व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने तात्पुरती पदोन्नती
३.	३	श्री.बाळु विठ्ठल आव्हाड	अ.जा.	१५.०१.१९६५	१९.१२.२०२२	पदोन्नती	१९.१२.२०२२	३१.०१.२०२३	बी.एस.सी.	दि.०९.१२.२०२२ रोजीच्या आदेशान्वये सहायक संचालक या पदावर कामकाजाच्या व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने तात्पुरती पदोन्नती (दि.३१.०१.२०२३ रोजी सेवानिवृत्त)
४.	४	श्री.हेमंत बाळासाहेब लाडगांवकर	खुला	०८.१०.१९८८	१७.१०.२०२३	सरळसेवा	१७.१०.२०२३	३१.१०.२०४६	बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (वस्त्रनिर्माण तंत्रज्ञान) मास्टर ऑफ टेक्स्टाईल	दि.१६ ऑक्टोबर, २०२३ रोजीच्या शासन आदेशान्वये सहायक संचालक, गट-अ या पदावर २ वर्षांच्या परिविक्षाधीन कालावधीकरीता सरळसेवेने नियुक्ती